

REGD OFFICE: `CyberTech House` Plot No. B-63/64/65, Road # 21/34, J.B Sawant Marg, MIDC, Wagle Estate, Thane 400604
• Tel: +91 22-4283-9200 • Fax: +91-22-4283-9236 • GSTIN 27AAACC1905B1ZE
• CIN L72100MH1995PLC084788 • Email: cssl.investors@cybertech.com • Website: www.cybertech.com

Date: May 02, 2024

To BSE Limited Listing Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai-400 001 Scrip Code: 532173	To National Stock Exchange of India Ltd. Listing Department Plot No. C1, Exchange Plaza G Block, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400 051 Symbol: CYBERTECH
--	---

Sub: Newspaper Publication for the Audited Financial Results (Consolidated and Standalone) for the quarter and year ended March 31, 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper clippings of the Audited Financial Results (Consolidated and Standalone) of the Company for the quarter and year ended March 31, 2024, published in "Financial Express" - English Daily and "Mumbai Lakshadeep" - a regional (Marathi) Daily on Thursday, May 02, 2024.

The Newspaper publications is also hosted on Company's website at <https://investors.cybertech.com/>

Kindly take the same on record.

Thanking you,
Yours faithfully,

For CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

Sarita Leelaramani
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: A35587

Encl.: a/a

Court pulls up ED over PMLA use

NIRBHAY THAKUR
New Delhi, May 1

OBSERVING THAT "STRONG leaders, laws and agencies generally come back to bite the very citizens they vow to protect," a Delhi court has come down heavily on the Enforcement Directorate (ED) for invoking a stringent provision of the Prevention of Money Laundering Act to record the statement of a doctor, an "ordinary citizen", consulted by an accused in a PMLA case.



Special Judge Vishal Gagne of the Rouse Avenue Courts made the observation while deciding an application for extension of interim bail of Amit Katyal, arrested by the ED last November in the land-for-jobs case.

The ED case stems from a CBI probe into allegations that people were given employment in the Railways when RJD leader Lalu Prasad

was Railways minister in return for land parcels gifted or sold cheap to his family and associates.

Katyal, an alleged close associate of former Bihar Deputy CM Tejashwi Yadav, had consulted doctors at the Apollo Hospital in Delhi and the Medanta in Gurgaon after being granted interim bail on

February 5. He underwent bariatric surgery at the Medanta on April 9.

Senior Advocate Vikas Pahwa, who appeared for Katyal, said that following the recording of statements, the doctor at Apollo Hospital was hesitant to treat his client and due to this he had to seek treatment at the Medanta. Pahwa

also said this was an intrusion into Katyal's privacy regarding medical treatment.

In his order Tuesday, while declining extension of interim bail, Judge Gagne said, "the ED, as an Investigative agency, is bound by the rule of law and cannot be seen as acting mightily against the ordinary citizen who is not even a suspect".

"If there are any lessons to be learnt from history, it would be observed that 'strong' leaders, laws and agencies generally come back to bite the very citizens they vow to protect. After the masculinity of the law has been expressed against the stated targets, such laws are invariably alleged to have been employed against the average citizens," he said. Relying on the discharge summary of Katyal from the Medanta, the court noted that he had undergone an "uneventful" procedure and was permitted "a lifestyle

which could be followed within the jail premises. The court questioned the manner in which the ED dealt with "an ordinary citizen" (in this case, the doctor) who was unconnected to the proceeds of crime in the case.

"There was absolutely no justification for the ED to subject an ordinary citizen to the stringent process of Section 50 without an iota of allegation of nexus of the doctors with the allegations of money laundering against accused Amit Katyal," Judge Gagne said. He noted that the ED took care to avoid examining any of the doctors from government hospitals under Section 50 of the PMLA. "Probably being aware of the non-terribility of the use of Section 50, the ED chose to play it safe qua the government doctors but readily brought the private doctors under the big shadow of Section 50," he said.

DRDO successfully tests torpedo release system

PRESS TRUST OF INDIA
Balarose, May 1

A SUPERSONIC MISSILE-Assisted Release of Torpedo (SMART) system was successfully flight-tested by DRDO on Wednesday. The flight took off from DrAPJ Abdul Kalam Island off the coast of Odisha, around 8.30 am from a ground mobile launcher, an official said.

SMART is a next-generation missile-based lightweight torpedo delivery system, designed and developed by the Defence Research and Development Organisation (DRDO) to enhance the anti-submarine warfare capability of the Indian Navy far beyond the conventional range of lightweight torpedo missiles, he said.



The SMART system was successfully launched from the Integrated Test Range off the coast of Odisha

Several state-of-the-art mechanisms such as symmetrical separation, selection and velocity control have been validated in this test. This canister-

based missile system consists of control and sub-systems, namely two-stage solid propulsion system, electro-mechanical actuator system, precision inertial navigation system etc. The system carries an advanced light-weight torpedo missile as the payload along with a parachute-based release system.

Defence minister Rajnath Singh has complimented the DRDO and industry partners on the successful flight-test of SMART. "The development of the system will further enhance the strength of our Navy," he said. Secretary, Department of Defence R&D and Chairman DRDO, Dr Samir V Karnat, also reported that the SMART team and effort to continue on the path of excellence.

SNOW COVER IN GULMARG



Tourists enjoy the snowfall at the Gulmarg ski resort on Wednesday. Gulmarg has seen snowfall in the last few days with minimum temperature hovering around -1.2°C against normal temperature of 5.5°C during this time of the season

HC rejects PIL for virtual poll campaign

EXPRESS NEWS SERVICE
New Delhi, May 1

TERMING IT AS "highly adventurous," the Delhi High Court on Wednesday dismissed PIL seeking directions to the Election Commission of India (ECI) for developing a mechanism ensuring that arrested politicians or candidates are allowed to campaign in elections virtually.

The plea moved by law student, Amanjeet Gupta, states that he is aggrieved by the "timing of the arrest of political leaders", in particular Delhi Chief Minister Arvind Kejriwal, after the announcement of the Model Code of Conduct (MCC) by the ECI ahead of the Lok Sabha elections.

A division bench of Acting Chief Justice Manmohan and Justice Manmeet Pritam Singh Arora also orally observed that the petition was contrary to the "fundamental principles of law".

Indians now largest proportion of foreign students in Germany

DIVYAA
New Delhi, May 1

INDIA HAS SURPASSED China as the largest source of international students in Germany, with nearly 43,000 Indian students currently enrolled in various colleges and universities in the country.

The number has doubled in the past five years, with 42,578 Indian students registered in Germany in 2023, according to data shared by officials of the German Embassy in New Delhi. Comparatively, the number of Chinese students was 39,137, followed by Syria (15,563), Austria (14,762) and Turkey (14,732).

German Embassy officials believe the number of Indian students in the country will only towards the year-end.

Georg Enzweiler, Deputy Head of Mission at the German Embassy, attributed this surge to the "low cost of education" in Germany as compared to

other countries in the West. "Higher education in Germany is mostly public funded, so the only cost that students have to bear is the living expenses," he said, adding that there has been a gradual change in the perception among Indian students who would avoid pursuing education in Germany, a 'non-English speaking' country.

While engineering programmes remain the most sought-after, there was also a "huge interest" among Indian students in other streams such as law, management, social sciences and mathematics, Enzweiler said.

With over 458,000 students from abroad, Germany became the third most popular country for international students globally, and the first among non-English speaking countries, last year. For Indians, the country ranks eighth in the list of top 10 foreign study destinations, with the US, Canada, the UK and Australia retaining the top four spots.

Last year, India surpassed China to become the largest source of international graduates with visas to the US for the first time since 2009-10, with nearly 270,000 Indian students in American institutions during the 2022-23 academic year, according to an Open Doors report. This was more than 25% of the over one million foreign students in the US.

Enzweiler said Germany was also issuing more visas, including Schengen and national visas, to Indians. Last year, he added, the German Embassy and its Consulates issued 172,000 visas, an increase of 52,000 over the previous year. Visa appointment waiting times, which ran into a few weeks till last year, were also brought down to few days, he said.

Meanwhile, German Embassy officials said that the country's new skilled Immigration Act will also offer Indian students a smoother pathway into the German labour market.

Over 150 NCR schools get hoax bomb threats

ARNABHAI SUR
New Delhi, May 1

THE NATIONAL CAPITAL was on high alert on Wednesday after over 150 schools in Delhi-NCR got an identical message on their official IDs around 4 am — an email "threatening to blow up" the premises. The incident triggered mass evacuations of schools and panic among parents, even as Delhi Police officers and Bomb Disposal Squad (BDS) teams rushed to the spots. After a thorough check, all of them were declared hoaxes.



Students being evacuated from Andhra Education Society in Delhi on Wednesday

According to a preliminary probe by the Delhi Police Special Cell's Counter-Intelligence Unit (CIU), the email has traced to a Russian IP address and the role of an organised

entity is being probed, said a senior officer.

Police officers said the email was sent to all schools in one go. After preliminary back-track-

ing of the email address, a Russian IP address was traced. Said an officer, "A VPN was used to send the email to the schools; the perpetrator possibly hacked into the database of all schools that got the hoax email. This is also being probed." The email was traced back to mail.ru, which pertains to a Russian IP, added the officer.

Senior police officers said all schools, including Sanskriti School in Chanakyapuri, DPS in R K Puram, and Vasant Kunj, received the email around 4 am with purported content that bombs had been placed inside these educational institutions and threatening to blow them up. "All Central agencies have begun coordinating and sharing information from Delhi Police as well as Noida police.

The NIAs are also looking at all the emails," an official said.

Said another officer, "The sender possibly used a 'dark web' browser to obtain the Russian VPN as the IP address can be set to any country through dark web... internet service providers in India have been asked to share information about the email so that we can further backtrack it and send a notice to the foreign countries".

At the schools, meanwhile, school authorities were seen using loudspeakers and asking parents not to panic while handing over their children to them. Apart from BDS and Delhi Police personnel, Delhi Fire Services personnel were also roped in to search the premises.

Notice of Loss of Share Certificate

BRITANNIA INDUSTRIES LTD.

NOTICE is hereby given that the following Share Certificates in the name RAJESH RAMNIKAL MUNI & SONAL RAJESH MUNI, QTY. 310 ISSUED BY THE COMPANY ARE STATED TO HAVE BEEN LOST OR MISPLACED AND I, the registered holder thereof has applied to the company for the issue of Duplicate Certificates.

Certificate details as below:

Folio No.	Certificate No.	Qty.	Distinctive No.	Face Value
R003834	3596	310	117204741 to 117204895	2

The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office at the address KFinTech Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serl, Telangana, Hyderabad - 500 032 within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the company will proceed to issue duplicate Share Certificates.

SALE NOTICE (IN LIQUIDATION)

Regd. Office: 1114, 11th Floor, Hoshangabad, Shivajinagar West, Jogeshwari East, Mumbai - 400095
(CIN: U11222MH2017PT028399)

Notice is hereby given to the public in general in connection with sale of assets and properties owned by Shivani Trendz Private Limited (in Liquidation) ("Corporate Debtor") offered by the Liquidator appointed by the National Company Law Tribunal (NCLT) vide order No. 1309/2022 in CP(IB) No. 68/MG-C-2020 dated August 04, 2022 under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC").

The assets and properties of Corporate Debtor is being offered for sale as per Regulation 23 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC") and Insolvency Regulations, 2016. The bidding shall take place through online auction service provider Linkstar Intays Private Limited at <https://auctors.in>

Sr. No.	PARTICULARS	DETAILS
1.	Date and Time of Auction	Date: Monday, May 27, 2024 Time: Block A: 11:30 am to 12:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes) Block B: 12:00 p.m. to 12:30 p.m. (with unlimited extension of 5 minutes) Block C: 1:30 p.m. to 2:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes) Block D: 2:30 p.m. to 3:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes) Block E: 3:30 p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes) Block F: 4:30 p.m. to 5:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes)
2.	Address and e-mail of the Liquidator, as registered with RBI	Reg. Address: Anand Shrivastava, Anand Ashoka Road, Kandivli West, Mumbai - 400 067, Maharashtra. Reg. Email: anandshrivastava@anandshrivastava.com
3.	Process specific address for correspondence	Sureksha Management Solutions Private Limited, Address: C-11, Shivajinagar West, Lower Parel (West), Mumbai, Maharashtra, 400 013. Email: sd@surekshamanagementsolutions.com

Assets	Block	Reserve Price	Initial Earnest Money Deposit	Incremental Value
Plot No. 4R, S. No. 129, Block No. 85, Palike 4, 24, 25, 26, 27, R. S. No. 129 & 130, Block No. 84, Narasipada Road, Moha Boraara, Mangroor, Dist. Palghat.	A	Rs. 5,09,00,000/- (Rupees Five Crore Nine Lakh Only)	10% of Reserve Price (Rupees Fifty Lakh Only)	Rs. 5,00,00,000/- (Rupees Five Lakh Only)
Flat no. 106-112 at Marolli Complex Opposite Dakshin Mandir, Udhana, Gaurahalli, Surath.	B	Rs. 22,00,000/- (Rupees Twenty Two Lakh Only)	10% of Reserve Price (Rupees Two Lakh Only)	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)
1114, Hub Town Viva 11 Floor, Jogeshwari East, Mumbai.	C	Rs. 84,30,000/- (Rupees Eighty Four Lakh Thirty Thousand Only)	10% of Reserve Price (Rupees Eight Lakh Thirty Thousand Only)	Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only)
318, Highfield Asect, V.P. Road, opp. Palm Avenue, Vesu, Surat, Gujarat 395 007.	D	Rs. 22,00,000/- (Rupees Twenty Two Lakh Only)	10% of Reserve Price (Rupees Two Lakh Only)	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)
319, Highfield Asect, V.P. Road, opp. Palm Avenue, Vesu, Surat, Gujarat 395 007.	E	Rs. 22,00,000/- (Rupees Twenty Two Lakh Only)	10% of Reserve Price (Rupees Two Lakh Only)	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)
320, Highfield Asect, V.P. Road, opp. Palm Avenue, Vesu, Surat, Gujarat 395 007.	F	Rs. 22,00,000/- (Rupees Twenty Two Lakh Only)	10% of Reserve Price (Rupees Two Lakh Only)	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)
321 Highfield Asect, V.P. Road, opp. Palm Avenue, Vesu, Surat, Gujarat 395 007.	G	Rs. 22,00,000/- (Rupees Twenty Two Lakh Only)	10% of Reserve Price (Rupees Two Lakh Only)	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)

Important Notes:

- The sale shall be on "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS" "WHAT EVER IT IS" "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RESERVE" and "AS IS" as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities.
- The details of the process and timelines are enclosed in the E-Auction Process Document, which is available on the website of e-auction service provider Linkstar Intays Private Limited at <https://auctors.in>.
- Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevant terms and conditions including as prescribed in E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest in the manner prescribed in the E-Auction Process Document.
- The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or bid(s) notwithstanding the e-auction or withdraw any assets thereon from the auction proceeding at any stage without assigning any reason therefor.
- As per provision to clause (f) of section 35 of the Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 23A of the Code (as amended from time to time).

Sd/-
Osway Ashok Adukia
(BSE/UPA-02/2017/07/11/123)
Place: Mumbai
Date: May 02, 2024
Liquidator of Shivani Trendz Private Limited (In Liquidation)
AFS is Valid till June 30, 2025

CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

CIN: L1210DMH1995PLC084788
Regd. Office: CyberTech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, Wagle Estate, Thane - 400 604; ● Tel: +91 22-4283-9200 ● Fax: +91-22-4283-9236 Email- cssl.investors@cybertech.com

Audited Financial Results (Consolidated & Standalone) for the Quarter and Year ended March 31, 2024

Sr No	Particulars	Consolidated						Standalone					
		Quarter ended		Year Ended		Quarter ended		Year Ended					
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Un-audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.12.2023 (Un-audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)				
1	Total Income from Operations (net)* *(This includes other income)	6,086.77	5,871.06	5,028.12	23,509.39	18,452.10	4,598.92	3,979.58	3,099.34	16,468.59	12,083.85		
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional &/or Extraordinary Items)	968.57	765.67	754.00	3,154.11	3,137.96	1,110.69	552.28	486.87	2,434.27	2,152.74		
3	Net Profit / (Loss) for period before tax (after Exceptional &/or Extraordinary Items)	968.57	765.67	754.00	3,154.11	3,137.96	1,110.69	552.28	486.87	2,434.27	2,152.74		
4	Net Profit / (Loss) for period after tax (after Exceptional &/or Extraordinary Items)	706.40	549.47	535.80	2,274.03	2,168.98	833.96	412.53	339.56	1,830.08	1,596.07		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	716.03	539.12	432.56	2,311.69	2,524.49	827.52	392.27	290.63	1,762.87	1,518.90		
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	3,110.56	3,110.56	2,847.31	3,110.56	2,847.31	3,110.56	3,110.56	2,847.31	3,110.56	2,847.31		
7	Other equity / Reserve (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of previous year				18,676.06	13,194.30				15,102.89	10,169.93		
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -												
	1. Basic (Not Annualized):	2.27	1.89	1.88	7.77	7.64	2.68	1.42	1.19	6.25	5.62		
	2. Diluted (Not Annualized):	2.26	1.89	1.88	7.75	7.62	2.67	1.42	1.19	6.23	5.60		

The above is an extract of the detailed form of the Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and year ended March 31, 2024, the same has been filed with the Stock Exchanges under Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full forms are available on the website of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website at <https://investors.cybertech.com/>

Date: April 30, 2024
Place: Thane

For and on behalf of CyberTech Systems and Software Limited
Sd/-
Ramsubramanian S.
Executive Director (DIN: 05350841)